


दिनांकिका

जानेवारी २००६


र	१	२२
सो	२	२३
मं	३	२४
द्व	४	२५
गु	५	२६
शु	६	२७
श	७	२८
र	८	२९
सो	९	३०
मं	१०	११
द्व	११	
गु	१२	
शु	१३	
श	१४	
र	१५	
सो	१६	
मं	१७	
द्व	१८	
गु	१९	
शु	२०	
श	२१	

कर्जा नानवी जीवनातील चैतन्य



कर्जा एक अशी बाब, जिच्याभोवती अवघे मानवी जीवन गुंफले गेले आहे. क्षणोक्षणी व पदोपदी उर्जेवर विसंबऱ्या असणारे आपण उर्जेचे महत्व जाणण्यात मात्र काहीसे कमी पडलो आहोत. ही गोष्ट खेदाची तर आहेच, परंतु समाजाच्या अहिताची सुध्दा आहे!

येथे कर्जा म्हणजे प्रामुख्याने वीज (विद्युतशक्ती) असा इथे अभिप्रेत असला तरी सौर कर्जा, पवन कर्जा, यांत्रिकी कर्जा, रासायनिक कर्जा इत्यादी स्वरूपातील उर्जेचा देखील यामध्ये अंतर्भाव होतो. आपल्या जीवनात केंद्रस्थानी असलेल्या उर्जेबाबतची आपली उदासीनता व बेफिकिरी आपल्या व भावी पिढ्यांकरिता घातक ठरू शकते, म्हणूनच कर्जेविषयी अधिक जाणूना घोणे हे सर्वांच्याच हिताचे ठरेल. नाही का?



उर्जेचे बंधर्थन | म्हणजेच घर्झुंधवेचे बळण ||




महाराष्ट्र कर्जा विकास अभियान

दिनांकिका

फेब्रुवारी २००६

र	१	१२
सो	२	१३
मं	३	१४
द्व	४	१५
गु	५	१६
शु	६	१७
श	७	१८
र	८	१९
सो	९	२०
मं	१०	२१
द्व	११	
गु	१२	
शु	१३	
श	१४	
र	१५	
सो	१६	
मं	१७	
द्व	१८	
गु	१९	
शु	२०	
श	२१	

कर्जा संवर्धन : गरज काळाची, जोपासना राष्ट्रीयिताची



वरो णत्याही देशाच्या सर्वकश उन्नतीसाठी कर्जा हा एक महत्वाचा घटक ठरतो आणि नेमकी हीच बाब भारताच्या आर्थिक विकासासाठी अडसर ठरू पहात आहे. भारतातील वीजनिर्मिती ही प्रामुख्याने कोळसा व जल यांवर आधारित आहे. सध्या आपल्याकडे फक्त ५० वर्षे पुरतील एवढेच कोळशाचे साठे आहेत. उर्वरित कोळसा जंगलाखाली असल्याने तो घेतल्यास पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झालेले असेल. स्वनिज तेल व नैसर्गिक वाशूचा साठे हे सुध्दा अतिशय मर्यादित आहेत. तसेच अनियमित व अपुन्या पावसामुळे जलविद्युत निर्मितीवरही मर्यादा येतात. विजेची माणणी व पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे विकासाला खीळ बसत आहे. अशा परिस्थितीत उर्जा संवर्धन करणे हे प्रत्येक नाणरिकाचे आद्यकर्तव्य आहे.



आज याचवुन कर्जा | भागावू उद्याच्या गवजा ||



महाराष्ट्र कर्जा विकास अभियान

दिनांकिका

ग्राही २००६

र	२६	५
सो	२७	६
मं	२८	७
द्व	२९	८
गु	३०	९
शु	३१	१०
श		११
र		१२
सो		१३
मं		१४
द्व		१५
गु		१६
शु		१७
श		१८
र		१९
सो		२०
मं		२१
द्व	१	२२
गु	२	२३
शु	३	२४
श	४	२५

विजेचा अनाडयी वापर म्हणजेच पर्यावरणाचा विनाश!



आपल्या देशातील ७० - ८०% वीज ही औष्णिक म्हणजेच कोळशापासून तथ्यार होते. एक सुनिट वीज तिर्हितीसाठी सुमारे ७२० ग्रॅम कोळसा जालला जातो. त्यामुळे ३०१५ किलो कॅलरी उष्णतेचे व इतर हानीकारक वायूंचे उत्सर्जन होते. (सोबतचा तक्ता पहा)

हानिकारक वायू

उत्सर्जन(किलो)

कार्बन डाय ऑक्साईड	(CO ₂)	१
नायट्रोजन डाय ऑक्साईड	(NO ₂)	०.६
कार्बन निओक्साईड	(CO)	०.९
क्षत्रफल डाय ऑक्साईड	(SO ₂)	०.००७

विषारी वायू वातावरणामध्ये मिसळत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो. त्याचा आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो, शिवाया असुचिक ही बाधित होते, ज्याचा शेवटी मानवी जीवनावर परिणाम होतो.



ठिकवूया महत्व ऊर्जेचे।
टाळूया प्रदूषण धुवाचे ॥



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

एप्रिल २००६

र		१६
सो		१७
मं		१८
द्व		१९
गु		२०
शु		२१
श		२२
र		२३
सो	३	२४
मं	४	२५
द्व	५	२६
गु	६	२७
शु	७	२८
श	८	२९
र	९	३०
सो	१०	
मं	११	
द्व	१२	
गु	१३	
शु	१४	
श	१५	

कार्यालयातील ऊर्जाबचत



शासकीय कार्यालये व इमारती मध्ये होणारा विजेचा लक्षणीय वापर विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रत्येक सरकारी अस्थापनांमध्ये २० टक्के ऊर्जाबचतीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. याकरिता काही टीपा:

- ↳ प्रत्येक शासकीय कार्यालयात ऊर्जा संवर्धन कक्षातील स्थापना करावी आणि एका अभ्यासू व अनुभवी अधिकाऱ्यास काळाच्या व्यवस्थापक पर्यात नेमावे.
- ↳ वेगवेगळ्या अभिनव उपकरणांच्या माध्यमातून कार्यालयांतर्गत ऊर्जा संवर्धन साधावे.
- ↳ कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जाबचतीविषयी सतर्कता निर्माण करण्यावर भर घाया. घामध्ये संदेशात्मक फलक लावणे, चर्चासत्र/परिसंवाद आयोजित करणे, प्रोत्साहनपर पुरस्कार देणे इत्यादीचा समावेश होज शकतो.
- ↳ ऊर्जाबचत साधणारी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न उपकरणे वापरवात.
- ↳ कार्यालयात अधिकाऱ्यांनी सूर्यप्रकाश व टैसरिंग घवा पोहोचेल अशी अंतर्गत सचिना करावी.
- ↳ शक्त्य तिथे अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करावा.
- ↳ वर्षांअख्यात तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करावा.

ऊर्जा खवत | शाष्ट्र प्रगत ॥



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान


डिनडर्हिका

जू १००६

र	२८	७
सो	२९	८
मं	३०	९
दु	३१	१०
गु	११	
शु	१२	
श	१३	
र	१४	
सो	१५	
मं	१६	
दु	१७	
गु	१८	
शु	१९	
श	२०	
र	२१	
सो	१	२२
मं	२	२३
दु	३	२४
गु	४	२५
शु	५	२६
श	६	२७

दिव्यांच्या वापरामध्ये ऊर्जाव्यवहार

- ↳ गरज नसताना प्रकाशदिवे बंद करा.
- ↳ दालनामध्ये जास्तीतजास्त सूर्यप्रकाश योईल याकडे लक्ष्य द्या.
- ↳ दिवे व व्युब्जन यांवर धूळ साचूदेऊ नका.
- ↳ ४० वैटच्या व्युब्ज ऐवजी समान प्रकाश देणारे ३६ वैटच्या ट्यूब्जन वापरा.
- ↳ सीएफएल दिव्यांमुळे अधिक बचत होत असल्याने त्यांचाच वापर करावा.
- ↳ अॅल्युमिनियम ऐवजी सुधारित कॉपर बलास्टचा वापर करावा.
- ↳ बिंतीना पांढरा वा फिकट रंग दिल्यास स्वोलीमध्ये अधिक उजेड जाणवतो.
- ↳ इमारतीच्या आवाशामध्ये मर्कर्चुरी क्लेपर ऐवजी सोडियमक्लेपर दिवे बसवावेत.
- ↳ इमारतीच्या आवाशात फोटोहोल्टर्झ (सौर ऊर्जवरील) दिवे बसवावेत.



ऊर्जा खचतीचे खत घांगिकाबा ।
ठाळा भविष्यातील घांधाबा ॥

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

डिनडर्हिका

जू १००६

र	१८	
सो	१९	
मं	२०	
दु	२१	
गु	१	२२
शु	२	२३
श	३	२४
र	४	२५
सो	५	२६
मं	६	२७
दु	७	२८
गु	८	२९
शु	९	३०
श	१०	
र	११	
सो	१२	
मं	१३	
दु	१४	
गु	१५	
शु	१६	
श	१७	

फॅन/एअरकंडिशनच्या वापरामध्ये ऊर्जाव्यवहार

फॅन

- ↳ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरल्यास ऊर्जेची बचत होते.
- ↳ फॅन वेळोवेळी स्वच्छ करावेत, धुळीमुळे कार्यक्रमता घटते.
- ↳ जगिनीपासून पंख्याची उंची किमान ७ फूट असावी.
- ↳ स्वोलीतील यातायरण आल्हाददायावर ठेवण्यासाठी फॅनबरोबर डिह्युमिडिफायर बसवावा.
- ↳ स्नानानंतर केस सुकवण्यासाठी फॅनचा वापर टाळावा.

एअरकंडिशनर

- ↳ एअरकंडिशनर करिता फॅनच्या सहापट जास्त वीज लागते, म्हणुन मुळातच एअर कंडिशनरसाचा वापर टाळावा.
- ↳ उष्ण, कोळळ्या हवामानात एअरकंडिशनर पेक्षा कूलसर्चा वापर उपयुक्त ठरतो.
- ↳ महिन्यातून एकदा एअर फिल्टर साफ करावा.
- ↳ स्वोलीतून बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास युनिट बंद करावे, यामुळे गरव्यात विशेष फरक पडत नाही.



ऊर्जा खचतीचा कॅब निधारि ।
हाच घाक्केल घाऱ्येवचा पर्याय ॥

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान


दिनांकिका जुलै २००६

र	३०	१
सो	३१	१०
मं		११
बु		१२
गु		१३
शु		१४
श		१५
र		१६
सो		१७
मं		१८
बु		१९
गु		२०
शु		२१
श	१	२२
र	२	२३
सो	३	२४
मं	४	२५
बु	५	२६
गु	६	२७
शु	७	२८
श	८	२९

थरगुती उपकरणांच्या वापरातील कर्जावचत

प्रीज

- ↳ शक्त्यातो प्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरची स्वरेदी कराऱी.
- ↳ कर्जावचत करण्याकरिता प्रीझरमध्ये १ से. मी. पेक्षा जास्त वर्ष साचल्यास डिप्रॉस्ट करा.
- मिक्सर / ज्यूसर**
- ↳ मिक्सर वा ज्यूसरचा ओकरलोड टाळा. विशिष्ट कामांसाठी तेमके ब्लेड वापरा.
- वॉशिंग मशिन**
- ↳ मशिनाचे अंडरलोडिंग टाळा. शक्त्यातो हीटर्चुकूत वॉशिंग मशिन वापरू नका.
- विजेवरची इस्त्री**
- ↳ कपडे सुकविताना पाणी पूर्ण निथळल्यास इस्त्री लवकर होते.
- ↳ इस्त्रीचे काम संपत आले की इस्त्री बंद करा.- संचित उष्टरेसुळे काही कपड्यांना इस्त्री होऊ शकते.
- ओकन**
- ↳ ओकनच्या पूर्ण क्षमतेइतके लोडिंग केल्यास कार्यक्षमताही वाढते.
- ↳ ओकनचे दार वारंवार उघडायचे टाळा, अन्यथा प्रत्येक वेळेस तापमान ५% ने घटते.



कर्जेची खचत | म्हणजेच कर्जेची खढत ||



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

ऑगस्ट २००६

र		२०
सो		२१
मं	१	२२
बु	२	२३
गु	३	२४
शु	४	२५
श	५	२६
र	६	२७
सो	७	२८
मं	८	२९
बु	९	३०
गु	१०	३१
शु	११	
श	१२	
र	१३	
सो	१४	
मं	१५	
बु	१६	
गु	१७	
शु	१८	
श	१९	

स्वयंपाकथरातील कर्जावचत

- ↳ किंचनमधील विद्युत उपकरणांचा तारतम्याने वापर करा.
- ↳ अन्न शिजवताना नेमक्या प्रमाणात पाणी वापरा.
- ↳ स्वाध्यपदार्थ बनविताना पातेल्यावर झाकण ठेवल्यास संचित वाफेमुळे १०% इंधनबचत होते.
- ↳ तांब्याचा तळ असलेली भांडी वापरणे इष्ट.
- ↳ गॅसचे बर्नर्स नियमित साफ करून घ्या.
- ↳ प्रीजमधून पदार्थ बाहेर काढल्यावर लगेच तापवूनका.
- ↳ पदार्थशिजत आल्यावर गॅस बंद करावा.
- ↳ सौर ऊर्जेवरील कुकर वापरल्यास लक्षणीय ऊर्जावचत होते.
- ↳ घरातील मंडळीनी शक्त्यातो एकत्र जेवल्यास इंधन बचत होते.
- ↳ ग्रामीण भागात गोबरगॅस प्लान्ट बसवल्यास रॅकिलची पुळळ बचत होते.



छत धेंड कर्जा खतीवे।
वापरकृ आपावंपविका कर्जा कन्त्रोत



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

सॉल्टेवर २०० के

र	१०
सो	११
मं	१२
दु	१३
गु	१४
शु	१५
श	१६
र	१७
सो	१८
मं	१९
दु	२०
गु	२१
शु	२२
श	२३
र	२४
सो	२५
मं	२६
दु	२७
गु	२८
शु	२९
श	३०

वीजबचतीस बाबगोपालांनीही हातभार लायावा!

- ↳ मोरुणप्रमाणेच लहान मुलांनीही वीजबचतीस हातभार लायावा.
- ↳ मुलांनी एकापाठोपाठ स्नान केल्यास पाणी तापवण्यासाठी इंधन कमी लागते.
- ↳ अभ्यास व स्वेळा करिता शवक्षत्तो सूर्यप्रकाशाचा वापर करावा.
- ↳ संध्याकाळाचा अभ्यास मुलांनी एकाच स्वोलीत करावा.
- ↳ वीज / बॅटरीवर चालणाऱ्या स्वेळांचा हड्ड धरू नये.
- ↳ दीडिओ गेम, कॉम्प्युटर गेम मर्यादित प्रमाणातच स्वेळावे.
- ↳ घरप्रमाणेच शाळेतही ऊर्जेचे संवर्धन करावे.
- ↳ कॉलेजच्या तरूण / तरुणीनी दुचाकी ऐवजी सायकलीचा अधिक वापर करावा.
- ↳ आपल्या मित्र मैत्रिणीनाही ऊर्जासंवर्धनाचे महत्व पटवून घ्या.



ठभाशा ऊर्जा खचतीची गुडी !
आयेल आपली पुढली पिढी !!



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

अॉटेवर ३०० के

र	१	२२
सो	२	२३
मं	३	२४
दु	४	२५
गु	५	२६
शु	६	२७
श	७	२८
र	८	२९
सो	९	३०
मं	१०	३१
दु	११	
गु	१२	
शु	१३	
श	१४	
र	१५	
सो	१६	
मं	१७	
दु	१८	
गु	१९	
शु	२०	
श	२१	

दुचाकी / तिचाकी वाहनांच्या वापरामधील इंधनबचत

- ↳ दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबवल्यास इंजिन बंद करा.
- ↳ ब्रेकचा वापर संघर्षाने करा तसेच क्लचचा अनावश्यक वापर टाळा.
- ↳ व्यवस्थित गिअर्स बदला.
- ↳ गाडीच्या टाक्कीतून इंधनगळती होत नसल्याची स्वत्री करा.
- ↳ एअर फिल्टर, सायलेन्सर इत्यादी नियमित साफ करून घ्या.
- ↳ नियमित इंजिन देस्वभाल व ट्युनिंगमुळे ६% इंधनबचत होते.
- ↳ टायरसर्वमधील हवेचा दाब उपयुक्त असू घ्या.
- ↳ कार्खक्षमता वाढविण्यासाठी पेट्रोल सोबत उच्च प्रतीचे २१ ऑईल योग्य प्रमाणात मिसळा.
- ↳ वेळोवेळी गाडीचे सर्किंसिंग करून घ्या.



ऊर्जा खचतीची धक्कावी काढा !
ज्ञाधारा घेतः खोजव केशावा विकास !!



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

नोंदैवत २००६

र	१२
सो	१३
मं	१४
द्व	१५
गु	१६
शु	१७
श	१८
र	१९
सो	२०
मं	२१
द्व	१
गु	२३
शु	३
श	२५
र	२६
सो	२७
मं	२८
द्व	१
गु	३०
शु	१०
श	११

पाण्याच्या पंपाच्या वापरातील वीजवचत

- ↳ ISI ड्रेंप अन्पाचीच स्वरेदी करा.
- ↳ अन्पाची निवड करताना साकळ्यने विचार करा.
- ↳ सुधोग्य क्षमता व उपयुक्त प्रकारचाच पंप वापरा.
- ↳ पंपाला अनुरूप ठरेल अशीच मोटर बसवा.
- ↳ मोटरखाल संयुक्तिक असाच स्टार्टर बसवा.
- ↳ पीक्हीसी पार्झम्स तसेच अल्प रोधनात्ता कॉल्व वापरावा.
- ↳ पंप प्रणातील जलगळती टाळा.
- ↳ अंटोमैटीक वॉटर लेकल कंट्रोलर बसवा.
- ↳ ISI मार्कचे योग्य क्षमतेचे शन्ट कॉर्पसिटर बसवा.
- ↳ पंप सेट नियमित लुब्रिकेट करा.



आक्षेल ठज्यल भविष्याची आक्ष |
तद धदा ऊर्जा खचतीची कांक ||



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

दिनांकिका

डिसेंवर २००६

र	२४	३
सो	२५	४
मं	२६	५
द्व	२७	६
गु	२८	७
शु	२९	८
श	३०	९
र	३१	१०
सो		११
मं		१२
द्व		१३
गु		१४
शु		१५
श		१६
र		१७
सो		१८
मं		१९
द्व		२०
गु		२१
शु	१	२२
श	२	२३

ऊर्जावचतीवावत काही सामान्य सूचना

- ↳ ऊर्जेचे मूल्य व ऊर्जावावतीचे महत्व जाणून घ्या.
- ↳ आवश्यकतेनुसार वीजवापर हे तत्व विसरू नका.
- ↳ विद्युत उपकरणांचा सुधोग्य वापर करा.
- ↳ दर्जदार उपकरणेच विकल घ्या.
- ↳ वीजवचतीच्या दृष्टीने कार्यक्रम असणारे CFL दिव्यंच घरी / कार्यालयात बसवा.
- ↳ ISI मानकप्राप्त इलेक्ट्रिक फिटिंग्जच बसवा.
- ↳ इमारतीमध्ये एक सोडून एक मजल्यासाठीच लिफ्टचा वापर करा.
- ↳ अपारंपारिक ऊर्जा स्रोतात्ता गांभिर्याने विचार व वापर करा.
- ↳ कमाल माणणी (Peak Demand) असणाऱ्या वेळेमध्ये विद्युत उपकरणांचा कमी वापर करा.
- ↳ ऊर्जा संवर्धनाची एक अनोखी संस्कृती समाजामध्ये रुजू घ्या, फुलू घ्या.



महाखंडतीचा एकाच मंत्र |
झौक ऊर्जेचे वापरा तंत्र ||



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

MAHARASHTRA ENERGY DEVELOPMENT AGENCY
MEDA
महाउर्जा



महाराष्ट्र शासनाने जुलै, १९८५ मध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियानाची (महाऊर्जा) महाराष्ट्र शासनाची अगोळी संस्था म्हणून स्थापना केली. महाऊर्जा ही अपारंपारिक ऊर्जा स्रोत मंत्रालयाची मूलाधार संस्था म्हणून महाराष्ट्रात जुलै, १९८६ पासून कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने, ऊर्जा संवर्धन कायदा, २००१ची अंमलबजावणी करण्याकरीता महाऊर्जाची पर्यालैटेशन संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. महाऊर्जाच्या नियामक मंडळावर मा. मंत्री (अपारंपारिक ऊर्जा), अध्यक्ष, मा. महासंचालक, सदस्यीय संचिव, विविध शासकीय स्वातंत्र्यांचे सहा सदस्य आहेत.

महाऊर्जाची प्रगती उद्दिष्ट स्वातीत प्रगती आहेत.

- ↳ अपारंपारिक, पुनःनिर्मितीक्षम व पर्यायी ऊर्जास्रोतांचा प्रसार, प्रचार व विकास करणे.
- ↳ पुनःनिर्मितीक्षम ऊर्जास्रोतांपासून वीजनिर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे.
- ↳ एकात्मिक ग्रामीण ऊर्जा नियोजन कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- ↳ ऊर्जा संवर्धन कायदा, २००१ व त्याच्याशी निगडीत योजनांची अंमलबजावणी करणे.
- ↳ केंद्र सरकारच्या अपारंपारिक ऊर्जा स्रोत मंत्रालयामार्फत पुरस्कृत केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

MEDA महाऊर्जा

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान

मा. श्री. विलासराव देशमुख

सुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

कार्यालय दूरध्वनी: ०२२ - २२०२ ५१५१ / ५२२२

फॅक्स: ०२२ - २२०२९ २१४

मा. श्री. विनाथजी कोरे

मंत्री (अपारंपारिक ऊर्जा तथा फलोत्पादन)

कार्यालय दूरध्वनी: ०२२ - २२८८ ६१८८ / ६०९३

फॅक्स: ०२२ - २२८८ ६१८८

श्री. अनिल डिग्नीकर

महासंचालक,

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान (महाऊर्जा)

येवडा, पुणे - ४११ ००६

कार्यालय दूरध्वनी: ०२० - २६६८ ३६३३ / ३४

फॅक्स: ०२२ - २६६८ ३६३१

MEDA महाऊर्जा

अधिक माहितीसाठी संपर्क :

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान (महाऊर्जा)

१११ - ए फेज - १, म्हाडा कर्मशिल एकांक,

त्रिदलनगर समोर, येवडा, पुणे - ४११ ००६

कार्यालय दूरध्वनी : ०२० - २६६८ ३६३३ / ३४

फॅक्स : ०२२ - २६६८ ३६३१

E-mail : econ.meda@nic.in

Website : www.mahaurja.com

